

# *Oriental Aromatics*

Ref: OAL/BSE/NSE/50/2020-21

14<sup>th</sup> October, 2020

To  
The Manager  
Department of Corporate Services,  
**BSE Limited**,  
Phiroz Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Mumbai- 400 001  
**Scrip ID** : OAL  
**Scrip Code**: 500078

To  
The Manager  
Listing Department,  
**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, Bandra Kurla Complex  
Bandra (East), Mumbai - 400 051  
**Symbol**: OAL  
**Series** : EQ

## **Sub.: Newspaper Advertisement regarding Intimation of Board Meeting**

Dear Sir / Ma'am

Pursuant to the provisions of Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith newspaper advertisement published in Financial Express (English) and in Loksatta (Marathi) on 13<sup>th</sup> October, 2020, in Mumbai, about intimation of Board Meeting scheduled to be held on Tuesday, 20<sup>th</sup> October, 2020.

Kindly take the same on your record.

Thanking you  
**For Oriental Aromatics Limited**

**Jinal Shah**  
**Assistant Company Secretary**

*Oriental Aromatics Ltd.*

**Registered Office** 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Fort, Mumbai 400 001, India.

**T** +91-22-66556000 / 43214000 **F** +91-22-66556099 **E** oa@orientalaromatics.com **CIN** L17299MH1972PLC285731

[www.orientalaromatics.com](http://www.orientalaromatics.com)

# COVID-19 IMPACT School closure may cost over \$400 bn to India: WB

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi, October 12

**THE PROLONGED CLOSURE** of schools due to the Covid-19 pandemic in India may cause a loss of over \$400 billion in the country's future earnings, besides substantial learning losses, according to a World Bank report.

South Asia region stands to lose \$622 billion from the school closures in the present scenario or up to \$880 billion in a more pessimistic scenario, it said, adding while the regional loss is largely driven by India, all countries will lose substantial shares of their GDP.

The report titled "Beaten or Broken? Informality and Covid-19 in South Asia" claims that South Asia is set to plunge into its worst-ever recession in 2020 as the devastating impacts of Covid-19 on the region's economies linger.

"Temporary school closures in all South Asian countries have had major implications for students. They have kept 391 million students out of school in primary and secondary education, further complicating efforts to resolve the learning crisis," said the report.

The report also noted that the pandemic may cause up to 5.5 million students to drop out from the education system and



## India's Covid tally crosses 71-lakh mark

INDIA'S COVID-19 tally went past 71 lakh with 66,732 fresh cases, while the number of people who have recuperated crossed 61 lakh, pushing the recovery rate to 86.36%, according to the Union health ministry data updated on Monday. The country's Covid-19 case-load stands at 71,20,538. The death toll climbed to 1,09,150 with the virus claiming 816 lives in a day, the data updated at 8 am showed. For the fourth day in a row, the number of active cases remained below 9 lakh.

— PTI

cause substantial learning losses, which will have a lifetime impact on the productivity of a generation of students.

"Most school systems closed in March, and — though there are important exceptions — countries are starting to reopen or have already opened their schools. Children have been out of school for approximately 5 months. Being out of school for that long means that children not only stop learning new things, they also forget some of what they have learned," it said.

The report has projected that based on country data on household labour incomes, the average child in South Asia may lose \$4,400 in lifetime earnings once having entered the labour market, equivalent to 5% of total earnings.

"These projections are based on what we currently know

about returns to schooling, using the reduced level of learning caused by the crisis. Summing these numbers for all children in South Asia, the region stands to lose \$622 billion from the school closures in the present scenario, or up to \$880 billion in a more pessimistic scenario.

"While the regional loss is largely driven by India, all countries will lose substantial shares of their GDP," it said.

# Bollywood producers begin pushback against two TV channels with lawsuit

PRESS TRUST OF INDIA  
Mumbai, October 12

**AN UNPRECEDENTED** show of unity, major Bollywood producers, including the three Khans, Karan Johar and Akshay Kumar, on Monday approached the Delhi High Court against two TV channels and their editors for allegedly defaming the industry with terms such as "scum" and "druggies".

The lawsuit, by four industry associations and 34 producers, seeks the court's direction to Republic TV, its editor-in-chief Arnab Goswami and reporter Pradeep Bhandari, Times Now, its editor-in-chief Rahul Shivshankar and group editor Navika Kumar and unknown defendants as well as social media platforms to refrain from making or publishing allegedly irresponsible, derogatory and defamatory remarks against Bollywood.

It also seeks to restrain them from interfering with the right to privacy of persons associated with the Hindi film industry.

The industry has been under

**The lawsuit, by four industry associations and 34 producers, seeks to restrain them from interfering with the right to privacy of persons associated with the Hindi film industry**

a cloud since actor Sushant Singh Rajput's death in June and the pushback is the first time that the biggest names of the Hindi film industry have banded together in such a way, said industry insiders.

The civil suit, which cites reports of Rajput's death and the subsequent Narcotics Control Bureau (NCB) probe into the alleged role of some actors following allegations of drug abuse in the industry, is likely to come up for hearing later this week.

Those who have approached the court include the Producers Guild of India, Cine and TV Artists Association, Film and TV Producers Council, Shah Rukh Khan's Red Chillies Entertain-

ment, Amir Khan Productions, Ajay Devgn Films, Akshay Kumar's Cape of Good Films, Karan Johar's Dharma Productions, Yash Raj Films and Farhan Akhtar and Ritesh Sidhwani's Excel Entertainment.

The producers said they are "not seeking a blanket gag order" but want the defendants to abide by the provisions of the Programme Code under the Cable Television Networks Rules and to withdraw, recall and take down all the defamatory content published by them against the film industry.

"This comes in the wake of these channels using highly derogatory words and expressions for Bollywood such as 'dirt', 'filth', 'scum', 'druggies' and expressions such as 'it is Bollywood where the dirt needs to be cleaned', 'all the perfumes of Arabia cannot take away the stench and the stink of this filth and scum of the underbelly of Bollywood', 'This is the dirtiest industry in the country', and 'cocaine and LSD drenched Bollywood'," the suit filed through DSK Legal firm said.

The industry, the filmmakers said, is unique and dependent almost solely on the goodwill, appreciation and acceptance of its audience. It is also a big source of employment and the livelihood of persons associated with it is "severely impacted" by the smear campaign being run by the defendants, the plea said.

It pointed to the Covid-19 pandemic that has resulted in the loss of revenue and work. The producers also issued a statement that ended with the hashtag "#Bollywood Strikes Back".

"The entire industry was pained by the malicious media trials going on for the past few months now... We thought it was about time to unite and fight this and decided to go to the court," a member of the Screenwriters Association told PTI on condition of anonymity.

"The industry has more than five lakh people working in various capacities. The name calling was affecting even spot boys. This was the last resort and we aim to fight it out legally," he said.

# TN signs 14 MoUs worth ₹10,000 cr; to generate 7,000 additional jobs

FE BUREAU  
Chennai, October 12

**TAMIL NADU GOVERNMENT** on Monday signed 14 Memoranda of understanding (MoUs) worth ₹10,055 crore, aimed at creating an additional 7,000 new jobs in the state. The fresh MoUs follow 42 MoUs worth ₹31,464 crore in Q1 and Q2 that were targeted at generating 69,712 jobs.

Tamil Nadu, as a frontrunner for investments in renewable energy, signed an MoU with JSW Renew Energy's hybrid project for ₹6,300 crore. MoUs with Aosheng & TPI Composites were also signed for renewable energy manufacturing. Keeping the impetus for data centre investments worth ₹8,300 crore from Yotta infrastructure, HDCl Data Centre Holdings and ST Tele Media, an MoU was signed with Spain's Mantra Data Centre for ₹750 crore making the state an emerging hub for data centres with competitive real estate and submarine cable landing stations.

# Pradhan seeks Kuwaiti investments in India

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi, October 12

**PETROLEUM MINISTER DHARMENDRA** Pradhan on Monday invited Kuwait to invest in India as he saw the oil-rich Gulf nation as an important and trusted partner in achieving energy security.

Pradhan, on a two-day visit to Kuwait, first called on Sheikh Nawaf Al-Ahmed Al-Jaber Al-Sabah, the Emir of Kuwait, to offer condolences on the passing away of its former Emir Sheikh Sabah Al-Ahmed Al-Jaber Al-Sabah. He was carrying letters from President Ram Nath Kovind and PM Narendra Modi to the new leadership of Kuwait.

"On behalf of Govt of India, PM Shri Narendra Modi and the people of India expressed sincere condolences to the Al-Sabah family, the Kuwait Govt, and its people, on the sad demise of HH Sheikh Sabah Al-Ahmed Al-Jaber Al-Sabah, Late Emir of the State of Kuwait," Pradhan tweeted.

# Pandemic hits India's biggest brass-parts cluster

FE BUREAU  
Ahmedabad October 12

**THE COVID-19** pandemic has and continues to adversely impact every sector in the country and the Gujarat-based brass parts industry is no exception. The ₹300-crore industry situated in and around Jamnagar town is facing a double whammy of increased cost of raw materials and subdued domestic demand.

Volatile international scrap market is a disturbing factor for over 3,500 brass part manufac-

turing units situated in India's biggest such cluster, said Lakhabhai Keshwala, president of Jamnagar Factory Owner's Association, adding, "Before the first lockdown in March, prices of brass scrap were in the range of ₹290 to ₹300 per kg. However, the pandemic-led global lockdown completely disturbed the supply chain of scrap. As a result, prices have shot up at least 10% instantly. Despite factory owners being ready to pay increased cost, there is no surety of guaranteed supply on time."

Nearly 80% raw materials

for brass units in Gujarat are being sourced from the US. After the coronavirus outbreak, US suppliers are not able to maintain consistency in exporting scrap to India and other countries, said Keshwala.

Jamnagar brass-parts cluster consumes over 8,000 tonne of brass scraps every month. The manufacturers solely depend upon import of the raw material. Of the total units, nearly 40 to 50 are export-oriented units. Before the outbreak of coronavirus, Jamnagar-based units used to export 10 to 12% of the total

turnover. These exporters are facing even bigger trouble as the cost of their products have gone up amid plummeting demand of finished products in the international market, he said, adding the situation in domestic brass parts market is not encouraging.

China is the biggest competitor of India in global markets. If Chinese brass parts makers have mastery in making giant-size brass items, including industrial valves, their Indian counterparts are specialised in manufacturing tiny parts used in electrical and auto industries.

# No floor price before TOT bidding: NHA

FE BUREAU  
New Delhi, October 12

**CHANGING THE CURRENT** practice, National Highways Authority of India (NHA) will not disclose floor price for highway stretches under toll-operate-transfer (TOT) model while inviting bids in future. With this, the authority expects to encourage investors who will now have a greater say on price discovery. But, according to analysts, the investors have been taking decisions independently.

The floor price or the initial estimated concession value (IECV) will now be disclosed by NHA only after receipt of technical bids and after declaring the selected bidder. The highest bidder will take the bundle on a long-term lease. The decision to let the bidders discover the price should smooth NHA's asset monetisation programme, crucial for its highway development and addressing debt repayment obligations that mounted to ₹2.28 lakh crore at the end of February 2020.

"Valuations have always been a function of the investors' views on the potential of the



stretches which are part of the bundle. Therefore, non-disclosure of the IECV upfront is not going to have any impact on the bids," said Rajeshwar Burla, vice president, corporate ratings, ICRA. Under TOT, operational national highways are given on 15-30 year lease to private entities on long-term concession basis against upfront payment.

During the concession period, the TOT operator collects user fee on the stretches under the prescribed rates by NHA to recoup their investments; but the operator has to operate and maintain the stretches.

Single-stage, two-part system is adopted for the TOT bids. In the technical bid round, the eligibility and the qualification of the bidders are examined and those meet the criteria outlined in the RFP are asked to submit financial bids.

Under the fifth round of TOT bundle, NHA is offering for a 20-year lease period two bundles with a total length of 159.5 km. The last date of submission of the bids for both the bundles is December 23.

"Sources said the decision to not to disclose the floor price of the bundles was taken in a meeting of an inter-ministerial committee comprising ministry of road transport and highways, department of economic affairs, financial affairs, legal affairs and NITI Aayog, just a few days before the authority invited bids for the fifth TOT bundle.

Under the fifth round of TOT bundle, NHA is offering for a 20-year lease period two bundles with a total length of 159.5 km. The last date of submission of the bids for both the bundles is December 23.

"Valuations have always been a function of the investors' views on the potential of the

## ORIENTAL AROMATICS LIMITED

Regd. Office: 133, Jehangir Building, 2nd Floor, M. G. Road, Mumbai-400001  
CIN : L17299MH1972PLC285731

**NOTICE** is hereby given that pursuant to regulation 47(1) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Board Meeting of the Company is scheduled on Tuesday, 20th October, 2020 through video conferencing to consider, approve and take on record, inter alia, Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.

The said information is also available on the Company's website at [www.orientalaromatics.com](http://www.orientalaromatics.com) and may also be available on the website of the stock exchanges at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For Oriental Aromatics Ltd. Sd/- Dharmil A. Bodani Chairman & Managing Director  
Date: Mumbai  
Place: New Delhi  
Date: 12.10.2020

## MEGHMANI ORGANICS LIMITED

CIN No. L24110GJ1995PLC024052  
Registered Office - 184, Phase II, GIDC Industrial Estate Vatva, Ahmedabad - 382 445

**NOTICE** is hereby given pursuant to Clause 47 (1) (a) of the Listing Regulation - 2015, that the meeting of the Board of Directors of the Company will be held on **Saturday, 07th November, 2020** at Meghmani House, B/h Safal Profitaire, Corporate Road, Prahladnagar, Ahmedabad - 380 015 to consider **Un-audited Financial Results (Both Standalone and Consolidated)** of the Company for the **Second Quarter ended on 30th September, 2020**.

Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulation, 2015, we hereby inform that the Trading Window will remain closed for dealing in Equity shares by all Directors & Designated Employees of the Company up to **Tuesday 10th November, 2020** (both days inclusive).

Date : 12/10/2020  
Place : Ahmedabad  
For Meghmani Organics Limited  
K D Mehta  
Vice President (Company Affairs)

## E-AUCTION – TOPWORTH PIPES AND TUBES PVT LTD (IN LIQUIDATION)

Sale of Company as Going Concern under the Insolvency and Bankruptcy Code, 2016  
CIN: U29120MH2005PTC157395

Notice is hereby given to the public in general under the insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations there under, that the Process for Sale of Topworth Pipes and Tubes Private Limited -in liquidation (Corporate Debtor) as a GOING CONCERN will be sold by E-auction through the service provider Right2Vote Infotech Private Limited via website [www.right2vote.in/eauction/primus](http://www.right2vote.in/eauction/primus)

Details of Assets	Block	RESERVE PRICE (Rs. In Crores)	Earnest Money Deposit (Rs. in Crores)
Plant Address: Village Hedavali, Taluka - Sudhagadh, District, SH92, Khopoli, Maharashtra 410205	Block 1	152	15.20

Sale of Corporate Debtor as going concern under Regulation 32(e) read with 32A of Liquidation Process Regulations, 2016

Date and Time of Auction: 2<sup>nd</sup> November, 2020 from 12:00 PM to 03:00 PM  
Last Date for Submission of EOI & EMD: October 31<sup>st</sup>, 2020 before 07:00 PM  
Inspection Date & Time: On or before October 30<sup>th</sup>, 2020 from 10:00 AM to 5:00 PM

Interested applicants may refer to the Complete E-Auction Process document containing details of terms and conditions etc. of the E-Auction available on [www.primusresolutions.in](http://www.primusresolutions.in). The Liquidator has right to cancel or extend or modify etc. any of the terms of E-auction at any time. The Liquidator has the right to reject any bid without assigning any reasons.

For any query regarding E-Auction, contact: Ms Neha at +91-9540007506 or E-mail: [topworth@primusresolutions.in](mailto:topworth@primusresolutions.in)

**Sanjay Gupta**  
Liquidator-Topworth Pipes & Tubes Pvt Limited  
IBBI Regn. No: IBBI/PA-002/IP-N00982-C01/2017-2018/10354  
Communication Address: C4E/135, Janakpuri, New Delhi- 110058  
Email ID: [topworth@primusresolutions.in](mailto:topworth@primusresolutions.in); [sanjay@sgaia.in](mailto:sanjay@sgaia.in)  
Contact No.: +91 98100 41074

Date: 13.10.2020  
Place: New Delhi

## TAMBARAM MUNICIPALITY, Chengalpattu District

Govt.No.2256/2020/E1  
Removal of Legacy waste dumped in the Venkadamangalam Dumping yard through Bio-Mining Process under Swachh Bharat Mission 2020-21 - Solid Waste Management in Chengalpattu District. Under this scheme the Municipal Commissioner, Tambaram invites sealed bids from the eligible and qualified Firms/Contractor for the following works as detailed in the table given below:

Sl. No	Packages	Project cost Rs. in Lakhs	Tender document available from	Tender Opening	Period of Completion
1	Removal of Legacy waste dumped in the Venkadamangalam Dumping yard through Bio-Mining Process	956.00	14.10.2020, 10.00 am to 28.10.2020 upto 4.00 pm	29.10.2020 (3.30 pm)	7 Months

Pre-Bid conference 19.10.2020 at 11.00 am in the Municipal office, Tambaram. Tender document and schedule available at <https://tenders.gov.in> can be downloaded from 14.10.2020. The Bidding document will be received by the Commissioner, Tambaram by way of off-line and e-submission also on 25.10.2020, 3.00 pm. Earnest Money Deposit, 1% of the value of work and processing fee Rs.20,000/- should be submitted along with the tender. If e-tender, the EMD should be dropped in the tender box before closure time, it is at 3.00 pm on 25.10.2020. Evaluation of bid will be done as per Tender Transparency Act 1998 of Government of Tamil Nadu and rules there in. If the said tender date happens to be a holiday, the tenders will be opened on the next working day. The Municipal Commissioner reserves the rights to accept or reject any bidding document at any time without assigning any reason thereof. Eligibility criteria and other details can be had from the Bidding document. For other details contact e-mail address: [commr.tambaram@tn.gov.in](mailto:commr.tambaram@tn.gov.in)

DIPR/3805/Tender/2020  
Commissioner, Tambaram Municipality

## SYMBOLIC POSSESSION NOTICE

Branch office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No- B3, WIFIT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas the undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security in respect of a housing loan facility granted pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Number (Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN)	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Amount Notice/ Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Tyambak S Fating & Bharti Tyambakrao Fating-QZTYAR0005041467 (Old A/c No- 11400002482 & ICICI New LAN- QZTYAR00005041467	Flat No 204, 2nd Floor, D- 5, Type-D, Shivam Village, Near Adarsh Nagar, Solsuima Vihar, Umbergaon Umbergaon East- 396171/ October 09, 2020	November 28, 2019 Rs. 8,29,871.00/-	Tarapur
2.	Prakash Ogadramji Prihariya & Kunaram Ogadramji Prihariya-QZVSI00005020695 (Old A/c No -02500009083 & ICICI New LAN - QZVSI00005020695	Flat No. 001, Gr. Floor, A Wing, Spring Field, Bldg No 3, Nr. Viraj Co./Tata Housing, Varangade, Boisar West- 401502/ October 09, 2020	November 28, 2019 Rs. 7,97,710.00/-	Vasai

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : 13-10-2020  
Place: Mumbai

Authorized Officer  
ICICI Bank Limited

## MAFATLAL INDUSTRIES LIMITED

CIN: L17110GJ1913PLC000035  
Regd. Office: 301-302, Heritage Horizon, 3<sup>rd</sup> Floor, Off. C.G. Road, Navrangpura, Ahmedabad-380 009. Tele. No. 079-2644440-06 Fax No. 079-2644403  
E-mail : [ahmedabad@mafatal.com](mailto:ahmedabad@mafatal.com) Web Site : [www.mafatal.com](http://www.mafatal.com)

### NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to Regulation 29 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 4<sup>th</sup> day of November, 2020, at Mumbai, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the Quarter & Half Year ended on 30<sup>th</sup> September, 2020.

Further, We have to inform you that pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 as amended read with the Company's Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Insiders, the Trading Window in respect of dealings in the Equity Shares of the Company, remained closed, for all the Directors, Designated (specified) Employees of the Company and "the connected persons" with the Company, from 1<sup>st</sup> October, 2020 to 6<sup>th</sup> November, 2020 (both days inclusive). The trading window in respect of dealing in the shares of the Company shall re-open from 7<sup>th</sup> November, 2020.

This information is also available on Company's website [www.mafatal.com](http://www.mafatal.com), as also on the website of the Bombay Stock Exchange Limited [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

For Mafatal Industries Limited,  
Ashish A. Karanjy  
Company Secretary

Place : Ahmedabad  
Dated : 12<sup>th</sup> October, 2020

ARVIND MAFATLAL GROUP  
The ethics of excellence

## FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

Relevant particulars

Sr. No.	Name of the corporate debtor	AGRON INDIA LIMITED
1.	Name of the corporate debtor	AGRON INDIA LIMITED
2.	Date of Incorporation of Corporate Debtor	27.01.2004
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	ROC-Mumbai
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U51220MH2004PLC14214
5.	Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor	301, Anna Bhavan, Broach Street, D.R. Marg Masjid Bunder (East) Mumbai-400009.
6.	Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	20.12.2019 (order received on 10.01.2020)
7.	Date of invitation of expression of interest	13.10.2020
8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available	<a href="http://www.insolvencyandbankruptcy.in">www.insolvencyandbankruptcy.in</a> (This is the website of the IPE of the RP as there is no website of the Corporate Debtor.)
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	<a href="http://www.insolvencyandbankruptcy.in">www.insolvencyandbankruptcy.in</a> (This is the website of the IPE of the RP as there is no website of the Corporate Debtor.)
10.	Last date for receipt of expression of interest	28.10.2020
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	07.11.2020
12.	Last date for submission of objections to provisional list	12.11.2020
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	22.11.2020
14.	Date of issue of information memorandum evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	12.11.2020
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum ("IM") and further information	The resolution professional will share the Request for Resolution Plan/ Evaluation Matrix Information Memorandum in electronic form after verification of KYC, capacity to invest, capability to manage and eligibility under section 29A of IBC, 2016 and pre-qualification.
16.	Last date for submission of resolution plans	12.12.2020
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional	In electronic form to the email id mentioned against serial no. 21.
18.	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	As soon as approved by Committee of Creditors (CoC).
19.	Name and registration number of the resolution professional	Name: Mr. Sanjay Shrivastava IBBI Reg.No.: IBBI/PA-001/IP-P-01528/2018-2019/12425
20.	Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Name: Mr. Sanjay Shrivastava, Address: 205B, Suraksha Apartment, Hindustan Colony, Amravati Road, Nagpur, Maharashtra-440033
21.	Address and email to be used for correspondence with the resolution Professional	Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-1, New Delhi-110048. Email: <a href="mailto:ldgironindia@saainsolvency.com">ldgironindia@saainsolvency.com</a> <a href="mailto:sanjayshrivastava@saainsolvency.com">sanjayshrivastava@saainsolvency.com</a>
22.	Further Details are available at or with	<a href="http://www.insolvencyandbankruptcy.in">www.insolvencyandbankruptcy.in</a>
23.	Date of publication of Form G	13.10.2020

Sanjay Shrivastava  
Resolution Professional in the matter of Agron India Limited  
Reg. No. IBBI/PA-001/IP-P-01528/2018-2019/12425  
Date: 13.10.2020  
Registered Address: 205B, Suraksha Apartment, Hind

